

May 7, 2019

To

BSE Limited	National Stock Exchange	Metropolitan Stock Exchange of
Department of Corporate	of India Limited	India Limited
Services	Listing Department	4 th Floor, Vibgyor Towers, Plot No.
Listing Department	Exchange Plaza	C 62, G Block, Opp. Trident Hotel,
P J Towers	Plot no. C/1, G Block	Bandra Kurla Complex, Bandra
Dalal Street	Bandra-Kurla Complex,	(East),
Mumbai – 400001	Bandra (E)	Mumbai – 400098
Scrip Code: 535648	Mumbai – 400051	Scrip Symbol: JUSTDIAL
Scrip Code: 3330 to	Scrip Symbol: JUSTDIAL	

Dear Sir/Madam,

Sub: Intimation under Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

In accordance with Regulation 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI LODR'), please find enclosed herewith copy of advertisement giving notice for scheduling a meeting of Board of Directors of the Company pursuant to Regulation 29 of SEBI LODR.

The above mentioned advertisement is published in The Financial Express (English Newspaper) & Navshakti Express (Marathi Newspaper) on May 7, 2019.

The same has also been uploaded on the Company's website which may be viewed at https://www.justdial.com/cms/investor-relations/statutory-ads.

Kindly take the same on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Just Dial Limited

Sachin Jain Company Secretary

Encl: As above



Just Dial Limited

CIN NO: L74140MH1993PLC150054

WWW.FINANCIALEXPRESS.COM

SEBs to sink deeper into debt as they miss **Uday scheme targets**

PRESS TRUST OF INDIA Mumbai, May 6

TOTAL DEBT OF state-owned discoms is set to increase to pre-Uday levels of ₹2.6 lakh crore by the end of this fiscal year, as many states have limited fiscal headroom to continue to support them, says a report.

According to rating agency Crisil, which analysed 15 states which account for 85% of the aggregate losses, discoms have to become commercially viable through prudent tariff hikes and a material reduction in aggregate technical and commercial (AT&C) losses.

Under the agreement, the states had signed under Uday scheme with the Centre in FY16, discoms were to initiate begin reforms by reducing AT&C losses by 900 basis points to 15% by FY19, and also implement regular tariff hikes of 5-6% per annum. In lieu, the states took over three-fourths of discom debt, thus reducing their interest burden.

"While discoms enjoyed the benefit of debt reduction, structural reforms have been slow. AT&C losses came down byonly 400 bps by December 2018 from pre-Uday levels and average annual tariff increase were a paltry 3%. With most states having limited fiscal headroom, continuous financial support to discoms may be difficult," the agency said.

The report noted that improvement in operations may face challenges because the focus on new rural connections without adequate tariff hikes

CARNATION INDUSTRIES LTD. Regd. Office: 28/1, Jheel Road, Liluah.

P.O. Salkia, Howrah - 711 106 Phone: 033 2280 3127 Fax: (033) 2287 9938 E-mail: investor@carnationindustries.com Web: www.carnationindustries.com CIN: L27209WB1983PLC035920

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 29th day of May, 2019, inter-alia, to consider and approve the Audited Financial Results of the Company for the Financial Year ended March, 31, 2019 and to recommend dividend, if any. The said notice may be assessed on the website of the Company www.carnationindustries.com and also on the website of the Stock Exchange, viz. www.bseindia.com.

For Carnation Industries Limited Sanjay Agarwal Place : Kolkata Dated: 06.05.2019 Company Secretary

LAKSHMI AUTOMATIC

LOOM WORKS LIMITED LILW CIN: L29269TZ1973PLC000680

Regd. Office: 686, Avanashi Road, Pappanaickenpalayam, Coimbatore - 641 037 Website: www.lakshmiautomatic.com NOTICE

Notice is hereby given that a Meeting of

the Board of Directors of the Company will be held at the Registered Office of the Company on Thursday, the 23rd May 2019 at Coimbatore, interalia, to consider the Audited Financial Results of the Company for the year ended

on record. For Lakshmi Automatic Loom Works Ltd (Sd) R. Muthukumar Coimbatore Company Secretary 06.05.2019

31.03.2019 and also to take the same

The report noted that improvement in operations may face challenges because the focus on new rural connections without

adequate tariff hikes can

increase losses

can increase losses. "Add to that the funding needs for budgeted capex, and the debt of discoms would balloon to ₹2.6 lakh crore by the end of fiscal 2020,"it said.

As in the past, report notes that such situation leaves the states with two options, including take hard decisions to get discoms back into shape, or prepare for another bail-out.

"In 2016, most states had the fiscal headroom to assume three-fourths of the debt of their discoms, but now, because of the deterioration in their finances over the past few years, the latitude is limited," it said.

The study further states that nine of the 15 states account for over two-thirds of the total debt of discoms and are already in breach of their law mandated debt of under 25% of GSDP.

"That makes structural reforms of discoms, especially ensuring cost-reflective tariffs and a material reduction in AT&C losses using measures such as smart metering, a critical need. Any delay would increase the pain for the power sector, especially for the generating companies, investors and lenders."



CIN: L74100MH1993PLC075361

Regd. Off.: Plot No.: F/11 & F/12, WICEL Opp. SEEPZ Main Gate, Central Road, Andheri (E), Mumbai - 400 093 Tel: 0091-22-67001000; Fax: 28324404 Email: secretarial@camlinfs.com Website: www.camlinfs.com

NOTICE

Notice is hereby given that, Pursuant to Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, May 24th, 2019 to, interalia consider, take on record and approve the standalone and consolidated audited financial results for the year ended March 31st, 2019 and for the fourth quarter ended March 31st, 2019;

The Trading Window under Securities and Exchange Board of India (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 is being closed from April 3rd, 2019 to May 26th, 2019 (both days inclusive).

This Notice is also available on the website of the Company at www.camlinfs.com and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and

www.nseindia.com. For Camlin Fine Science Limited

> Rahul Sawale Group Company Secretary

Place: Mumbai Date: 6 May, 2019

CIN: L24230GJ1972PLC002126

torrent PHRRMA

TORRENT PHARMACEUTICALS LIMITED Registered office: Torrent House, Off Ashram Road, Ahmedabad - 380 009, Gujarat, India Phone: +91 79 26599000 Fax :+91 79 26582100

NOTICE

In terms of Regulation 29(1)(a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations"), it is hereby notified that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 20th May, 2019, to consider, inter alia, the Audited Financial Results of the Company for the year ended on 31st March, 2019, as per Regulation 33 of the Listing Regulations and to consider recommendation of final dividend for the said year.

The said notice is available on the Company's website at www.torrentpharma.com and also on the Stock Exchanges' website at www.bseindia.com and www.nseindia.com.

> For TORRENT PHARMACEUTICALS LIMITED MAHESH AGRAWAL

Place: Ahmedabad Date : 6th May, 2019

VP (LEGAL) & COMPANY SECRETARY

Justdial® JUST DIAL LIMITED

CIN: L74140MH1993PLC150054

Registered Office: Palm Court, Building-M, 501/B, 5th Floor, New Link Road, Besides Goregaon Sports Complex, Malad (W), Mumbai 400 064. Tel: +91 22 2888 4060 Fax: +91 22 2889 3789. E-mail: investors@justdial.com Website: www.justdial.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, May 13, 2019 at 05.30 P.M. at Registered Office of the Company inter-alia, to consider, approve and to take on record the audited standalone financial results for the guarter ended March 31, 2019 and audited consolidated financial results for the financial year ended March 31, 2019 and audited standalone and consolidated financial statements for the financial year ended March 31, 2019 of the Company. This information is also available on the Company's website (www.justdial.com) and also available on the website (s) of BSE Limited (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and Metropolitan Stock Exchange of India Limited (www.msei.in).

By Order of the Board For Just Dial Limited Sd/-Sachin Jain Company Secretary Place: Mysuru

KALYANI

Date : 7" May 2019

SC collegium recommends 6 names for HC judges

THE SUPREME COURT col-

legium on Monday recommended six names for appointment as judges in the high courts of Delhi, Kerala

MUTUALFUNDS

Sahi H<u>ai</u>

and Uttarakhand. Athree-member collegium headed by Chief Justice Ranjan Gogoi recommended to the Centre the names of four judi-

cial officers for appointment as judges of the Delhi High Court. The collegium also comprises Justices S A Bobde and NV Ramana.



Haq, ek behtar zindagi ka.

NOTICE - CUM - ADDENDUM

Official Points of Acceptance (OPA) -**New UTI Financial Centre (UFC)** at Rohtak (Haryana) and Change of Addresses of Noida (Uttar Pradesh) & Gandhinagar (Gujarat) UFCs

(A) New UFC at Rohtak (Haryana)

UTI Asset Management Company Limited is opening a new UFC at Rohtak (Haryana) as mentioned below.

New UFC Address	Region	Zone	Effective Date
UTI Financial Centre 2nd Floor, Banks Square Building, Plot No. 120-121, Opp. Myna Tourist Complex, Delhi Road, Rohtak – 124 001, Haryana. Tel. No. 01262-254021/22	Delhi	North	May 9, 2019

The above UFC shall be an OPA for UTI Mutual Fund and all transactions / investor service requests pertaining to UTI Mutual Fund Schemes shall be accepted at this UFC.

(B) Change of Addresses of UFCs

The addresses of the following UFCs are changed as under:

UFC Location	Old Address	New Address	Region	Zone	Effective Date
Noida	UTI Financial Centre, J-26, Ground Floor, Near Centre Stage Mall, Sector 18, Noida - 201 301, Uttar Pradesh Tel. No. 0120-2512311 to 314	UTI Financial Centre, N-10 & N-11, First Floor, Above Indusind Bank, Sector 18, Noida - 201 301, Uttar Pradesh Tel. No. 0120-2512311/12/ 13/14	Delhi	North	May 7, 2019
Gandhinagar	UTI Financial Centre, Shop No.1 & 2, Shree Vallabh Chambers, Nr Trupti Parlor, Plot No 382, Sector 16, Gandhinagar, Gujarat - 382 016. Tel. No. 079 – 23240461 / 0786	UTI Financial Centre, "Dvij Elite", First Floor, Plot No. 1522, Near Apna Bazar, Sector 6, Gandhinagar - 382 006, Gujarat. Tel. No. 079 – 23240462	Gujarat	West	May 13, 2019

This addendum No. 09/2019-20 is an integral part of the Statement of Additional Information (SAI) and Scheme Information Document (SID)/Key Information Memorandum (KIM) of the schemes of UTI Mutual Fund and should be read in conjunction with SAI & SID/KIM.

For UTI Asset Management Company Limited

Authorised Signatory

In case you require any further information, the nearest UTI Financial Centre / Official Points of Acceptance may please be contacted.

Mumbai

21/05/2019 - 17:00hrs

May 06, 2019 Toll Free No.: 1800 266 1230 Website: www.utimf.com

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in, (CIN-U65991MH2002PLC137867).

For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/NISM certified UTI Mutual Fund Independent Financial Advisor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Goorej

Godrej Industries Limited CIN: L24241MH1988PLC097781 Registered Office: Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway. Vikhroli (East), Mumbai - 400079. Tel.: 022 - 2518 8010 Fax: 022 - 25188066

Email id: investor@godrejinds.com; Website: www.godrejindustries.com NOTICE

Pursuant to Regulation 29 and 47 of the

Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE IS HEREBY GIVEN THAT a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, May 13, 2019 to, inter alia, consider and approve the Standalone and Consolidated Audited Financial Results of the Company for the Quarter and Financial Year ended March 31. 2019, after these results are reviewed by the Audit Committee and to consider recommendation of Final Dividend on the Equity Shares of the Company for the Financial Year ended March 31, 2019, if any This notice is also made available on the website of the Company (www.godrejindustries.com) and on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) For Godrej Industries Limited

Teial Jariwala Company Secretary & Compliance Officer Place: Mumbai Date : May 7, 2019 (FCS 9817)

NOTICE

Place: Kolkata

Date : May 6, 2019

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, it is hereby informed that the Meeting of the Board of Directors of the Bank will be held on Monday, May 13, 2019, to inter alia, consider and adopt the Audited Financial Results of the Bank for the quarter and the financial year ended March 31, 2019. The said notice may be accessed on the website of the Bank at www.unitedbankofindia.com and on the websites of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

For United Bank of India Ashok Kumar Pradhan

Managing Director & CEO United Bank of India

यनाइटेड बैंक ऑफ़ इंडिया Head Office: 11, Hemanta Basu Sarani, Kolkata - 700 001

NMDC Limited (A Government of India Enterprise)

Donimalai Iron Ore Mine, Donimalai Township - 583 118, Dist: Bellary, Karnataka, Phones: 08395 - 274624,

OPEN TENDER NOTIFICATION Date: 22-04-2019 Sealed tenders in two bid system are inviting from the competent, experienced and financially sound contractors for the following works: 1. Tender No. CE/W/10(138)/2019 Dated: 22-04-2019 and Nature of work:

Fax: 08395-274649, CIN: L13100AP1958G01001674

"Construction of 2 Nos. Toilet Block (Ladies and Gents) including Electrical Works at Bommaghatta Village" with estimated cost of ₹19.08 Lakhs for a work period of Completion: 6 Months (Excluding monson period from July to October) EMD is ₹0.19 lakhs and sale/download period from 08-05-2019 to 07-06-2019. For accessing the tender document or download from NMDC limited website https://www.nmdc.co.in/nmdctender/default.aspx. For any clarification bidders may contact DGM (Civil), by mailing to

diomcivil@nmdc.co.in or by fax massage to 08395-274644. For and behalf of NMDC Limited

DGM (Civil)

#ICICI PRUDENTIAL MUTUAL FUND

FTARAKKI KAREIN!

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.icicipruamc.com,

Email id: enquiry@icicipruamc.com Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of ICICI Prudential Retirement Fund (the Scheme) and the Investment plans thereunder

Notice is hereby given that under Multi-plan Investment with a single Cheque facility, investors shall have the option to decide the allocation of subscription amount among any/all of the four Investment plans under the Scheme, subject to the minimum subscription per investment plan.

The four Investment plans available under the Scheme are:

- Pure Equity Plan
- Hybrid Aggressive Plan
- Hybrid Conservative Plan
- Pure Debt Plan

The aforesaid change shall be effective from May 8, 2019.

Investors may visit the website of the AMC viz. www.icicipruamc.com for terms and conditions of the facility.

All the other provisions of the SID/KIM/addenda of the Scheme of the Fund except as specifically modified herein above remain unchanged.

This Notice-cum-addendum forms an integral part of the SID/KIM/addenda of the Scheme of the Fund, as amended from time to time.

For ICICI Prudential Asset Management Company Limited Place: Mumbai **Authorised Signatory** Date: May 6, 2019

No. 009/05/2019

CALL MTNL/BSNL: 1800 222 999 • Others: 1800 200 6666 • Or, apply online at www.icicipruamc.com As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number with us to support paper-less communications.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

THE SINGARENI COLLIERIES COMPANY LIMITED (A Government Company) **R.O:** Kothagudem Collieries - 507101, Telangana. e-Procurement TENDER NOTICE

- or- http://www.scclmines.com NIT/Enquiry No. - Description/Subject - Last date & Time for Submission of bid(s) E181900024 - Award of work for conducting a third party Social audit / socioeconomic survey through a Govt. Agency for monitoring the implementation of R&R and CSR activities in compliance to one of the conditions stipulated by MoEF and CC

in Environmental Clearance issued for coal mining projects for a period of 3 years

Tenders have been published for the following Services / Material Procurement

through e-procurement platform. For details, please visit https://tender.telangana.gov.in

E0118O0555 - Procurement of Belt conveyor structural items like Rollers, Idlers with Frames etc., for 1200/1400 mm wide Belt conveyors on Rate Contract for a period of 2 vears - 23/05/2019 - 17:00 hrs NIT No., Date – Name of the work – ECV- Last date & time for Submission of bids CW/STPP/E-02/T-02/2019-20, DT. 02-05-2019 - Laying of WBM & CC approach road

connecting service road by the side of Indaram - Kundaram ROB with Nazeerpalli village across STPP Railway line at CH. 13.40 KM, Indaram Village, Jaipur Mandal, Mancherial District under CSR Programme of STPP - Rs. 25,04,881/--upto 04:30pm on 27-05-2019 PR/2019-20/MP/CVL/SLK/13 GM (MP) - DGM (C), STPP

CAPACIT'E

Regd Office: 605-607, Shrikant Chambers, Phase-I, 6th Floor, Adjacent to R. K. Studios, Sion-Trombay Road, Mumbai- 400 071. CIN: L45400MH2012PLC234318 Contact No: 022 - 71733717; Website: www.capacite.in; Email id: compliance@capacite.in

Notice is hereby given pursuant to SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that, a meeting of the Audit Committee and that of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, May 13, 2019 at the office of the Company situated at 808B, 8" Floor, One BKC, Plot C-66, BandraKurla Complex, Bandra East, Mumbai- 400 051, inter-alia, to consider and take on record the Audited standalone and consolidated financial results for the guarter and year ended March 31, 2019 and if thought fit, forrecommendation of final dividend on Equity Shares of the Company for the financial year 2018-19.

Information in this regard is also available on website of the Company www.capacite.in and on the websites of the Stock exchanges www.bseindia.com and www.nseindia.com For Capacit'e Infraprojects Limited Place: Mumbai Sai Kedar Katkar

Dated: May 3, 2019

(TS 16949 Company) CIN:L51909KA1981PLC004198 Regd. Office: Hootagalli Industrial Area, Off Hunsur Road,

Mysuru - 570 018, Karnataka

AUTOMOTIVE AXLES LIMITED


NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that the Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 13th May, 2019 to consider, approve and take on record the Audited Financial Results for the Quarter/Year ended 31st March, 2019.

The Board of Directors in the aforesaid meeting will also consider the recommendation of dividend, if any, for the FY 2018-19

The said information is also available on Company's website www.autoaxle.com and also on the website of stock exchanges www.bseindia.com and www.nseindia.com.

> For Automotive Axles Limited Debadas Panda Company Secretary



By Order of the Board of Directors



Company Secretary

ANNOUNCEMENT UNDER REGULATION 23(2) OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011 AND SUBSEQUENT AMENDMENTS THEREOF ("SAST REGULATIONS") FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF

SUN FINLEASE (GUJARAT) LIMITED CIN: L65910GJ1988PLC010293

Registered Office: 3, Ravipushp Apartment, B/s. Navneet House, Memnagar, Ahmedabad, Gujarat-380052, India. Tel: 079-27496313; E-mail ID: sfgl.1988@gmail.com

Advisors Private Limited, the Manager to the Open Offer ("Manager"), for and on behalf of Mr. Murzash Sohrab Manekshana ("Acquirer") in respect of Open Offer to the Public Shareholders of Sun Finlease (Gujarat) Limited ("Target Company") pursuant to and in compliance with Regulation 23(2)(a) of the SAST Regulations. This Withdrawal Announcement is to be read with respect to: The Public Announcement dated November 30, 2018 ("PA"), filed on November 30, 2018 with the Metropolitan

This announcement for the withdrawal of the Open Offer ("Withdrawal Announcement") is being issued by Inga

- Stock Exchange of India Limited ("MSEI"), and also with Securities and Exchange Board of India ("SEBI") and the Target Company at its registered office through letters dated November 30, 2018;
- The Detailed Public Statement dated December 6, 2018 published on December 07, 2018 ("DPS") in The Financial Express (English-All Editions), Financial Express (Gujarati - Ahmedabad Edition), Jansatta (Hindi - All Editions), Mumbai Lakshadeep (Marathi - Mumbai Editions); and

All capitalized terms not defined in this Withdrawal Announcement, unless otherwise indicated, shall have the same

The Draft Letter of Offer ("DLOF") dated December 14, 2018 filed with the SEBI.

share capital of the Target Company and acquisition of control.

meaning ascribed to them in the PA, DPS and the DLOF.

Withdrawal of the Open Offer: The Acquirer had entered into a share purchase agreement dated November 30, 2018 ("SPA") with Mrudulaben H. Patel, Unilon Pvt. Ltd., & Premium Polycot Pvt. Ltd. ("Sellers"), forming part of the promoter group of the Target Company, pursuant to which, the Sellers had agreed to sell and the Acquirer had agreed to purchase 7,16,070 Equity Shares representing 23.61% of the total outstanding issued and fully paid-up equity

The Target Company was registered as a non-deposit taking non-banking financial company with the Reserve Bank of India ("RBI") vide Certificate of Registration bearing No. 01.00120 dated March 19, 1998. Since the transactions contemplated under the SPA would have resulted in the change in the shareholding of the Target Company in excess of 26% of the paid-up equity share capital of the Target Company and since the Acquirer intended to change the management of the Target Company by changing more than 30% of the

Directors of the Target Company, the Approval of the RBI under the Non-Banking Financial Company -

- Non-Systemically Important Non-Deposit taking Company (Reserve Bank) Directions, 2016 ("NBFC Directions") was required to be obtained by Target Company for the completion of the transaction. Accordingly, as per the SPA, the agreement may be terminated (i) if any party has breached any term or condition of the Agreement; (ii) mutually by all parties; (iii) rejection of the RBI Approval and consequential withdrawal of
- the Open Offer (please refer 3.1.3 (f) on page no. 9 of DLOF). By way of a Letter dated February 20, 2019, the RBI has rejected Target Company's application for change in
- After requisite communication with RBI and SEBI, the acquirer has issued Notice of Termination dated May 03, 2019 to the Sellers and Acquirer has inter alia terminated the SPA. As a consequence, in terms of Regulations 23(1)(a) and (c) of the SAST Regulations, the Open Offer stands withdrawn.
- The necessary intimations to SEBI, MSEI and the Target Company, as contemplated under Regulation 23(2)(b) of the SAST Regulations have been made simultaneously with this Withdrawal Announcement.

ISSUED BY THE MANAGER TO THE OFFER ON BEHALF OF THE ACQUIRER



Inga Advisors Private Limited 1229, Hubtown Solaris, N.S. Phadke Marg,

Opp. Telli Galli, Andheri (East), Mumbai-400 069 Tel. No.: +91 22 26816003 Fax No.: +91 22 26816020

Email: sfglopenoffer@ingaadvisors.com Contact Person: Kavita Shah SEBI Registration No: INM000012573

For and on behalf of the Acquirer

Sd/-

Mr. Murzash Sohrab Manekshana

Date: May 06, 2019

Place : Mumbai

Place: Mumbai

Date : May 6, 2019

NOTICE THE TATA POWER CO. LTD 24 HOMI MODY STREET, MUMBAI-400001 Notice is hereby given that the certificates for the under mentioned securities of the Company have been lost / misplaced and the holders of the said securities/ applicants has / have applied to the Company to issue duplicate certificates.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate share certificates without further intimation. Name of the holders Thomas Anthony Ribeiro & Oriana Ribeiro, Kind of Securities & Face Value Equity Shares of Re 1/- each, No. of Securities: 2900, Distinctive Nos. 59520971-23470 & 2375195468-95867 Place: Goa

Date: 07 May 2019 Applicants: Thomas Anthony Ribeiro & Oriana Ribeiro

PUBLIC NOTICE

Public is hereby informed that my Client MRS YASMIN AMIR ALI KESHWANI, her husband LATE MR. AMIR ALI RUPJIBHAI KESHWANI expired on 20/08/2018 at Bhayandar, Dist.-Thane My husband was the member & Owner of Shop No. 6 on Ground Floor in society known a RAMESH NAGAR CHS. LTD., situated at Near Datta Mandir, Village-Navghar, Bhayandar (E) Dist.- Thane, Leaving behind his two son & one daughter legal heirs of the above said Flat Premises, who has no objection to surrender the title and possession in favor of my Client MRS. YASMIN AMIR ALI KESHWANI for his life time. My Client will be eligible to retain, sale, mortgage lease or whatsoever.

If any person or portions have any type of objection possession case, tenancy, gift, mortgage in the said property kindly show their right title and nterest with documentary evidence within 10 days from the date of publication of this notice failing which no claims will be accepted and it will be understand that no any person or persons have any rights title and interest in the said property.

R. L. MISHRA Date : 06.05.2019 Advocate High Cour Office No.23, First Flr., Sunshine Heights, Opp. Railway Station, Nallasopara (E),

westlufe

वेस्टलाईफ डेव्हलपमेंट लि.

सीआयएन क्र.: L65990MH1982PLC028593 नोंदणीकृत कार्यालयः १००१, टॉवर-३, १० वा मजला, इंडियाब्ल्स फायनान्स सेंटर, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन मार्ग, मुंबई-४०० ०१३. ई.मेल आयडीः shatadru@westlife.co.in संकेत स्थळः www.westlife.co.in

सूचना

च्या नियम ४७ (१)(अ) च्या अनुशंगाने (सूची बंधने व उघड करण्याच्या आवश्यकता) याद्वारे सूचना देण्यात येते की ३१ मार्च, २०१९ चे संपलेले तिमाही आणि वार्षिक आर्थिक लेखापरिक्षित निकालाला विचारात घेऊन मंजूरी देण्याबाबत कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार दिनांक १४ मे, २०१९ रोजी घेण्यात येईल. त्या नियमांच्या नियम ४७ (२) च्या अनुशंगाने, ही सूचना कंपनीच्या http://www.westlife.co.in/investors-complianceand-policies.php वेबसाईट वर उपलब्ध आहे आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज च्या http://www.bseindia.com वेबसाईट वर देखील उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

डॉ. शतद्र सेनगुप्ता कंपनी सचिव

) अर्जदार कंपनी कं. 9

राष्ट्रीय विधी न्यायाधिकरण मुंबई, खंडपीठ C. A. (CAA) 1359/MB/2019

कंपनी कायदा २०१३ (२०१३ चा १८) च्या संदर्भात कंपनी कायदा २०१३ ची कलमे २३० ते २३२ आणि कंपनी कायदा २०१३ च्या संबधित तरतुंदीसद

रमार्ट आयटी पार्क (नागपूर) प्रायव्हेट लिमिटेड आणि कोरल एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे ही हस्तांतरक हस्तांतरित कंपनी आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्या

सीआयएन: U74999MH2009PTC308844

कंपनी अधिनियम, १९५६ च्या अंतर्गत समाविष्ट आणि त्यांचे नोंदणीकृत कार्यालय आहे, ११२/ई, केबिन/बी ९ ला मजला पंचरत्ना सीएचएसएल, एम पी मार्ग, ओपेरा हाऊस, गिरगाव मुंबई - ४०० ००४.

सीआयएन: U65921MH1997PTC308858

कंपनी अधिनियम, १९५६ च्या अंतर्गत समाविष्ट आणि त्यांचे नोंदणीकृत कार्यालय आहे, ११२/ई, केबिन/बी १ ला मजला पंचरत्ना सीएचएसएल, एम पी मार्ग, ओपेरा हाऊस, गिरगाव मुंबई - ४०० ००४.

या व्दारे सुचित करण्यात येते की, कोरल एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड आणि स्मार्ट आयटी पार्क (नागपुर) प्रायव्हेट लिमिटेड खाजगी मर्यादित व इतर भागधारक नॉन क्युम्युलेटीव, नॉन पार्टिसिपेटींग, रिडीमेबल प्रीफेरन्स धारक स्मार्ट पार्क (नागपुर) प्रायव्हेट लिमिटेड खाजगी मर्यादित बैठकीत झालेल्या सुवना.

२६ एप्रिल, २०१ ९ च्या आदेशानुसार ही सूचना दिली गेली आहे की नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या मुंबई बेंचने अर्जदार कंपनी १ आणि अर्जदार कंपनी २ च्या इक्विटी शेअरधारकांकडे स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे आणि अर्जदार कंपनी १ आणि अर्जदार कंपनी २ च्या गैर-संचयी नॉन-पार्टिसिपेटिंग रीडीम करण्यायोग्य प्राधान्यधारक भागधारकांच्या उद्देशाने विचारात घेतल्यास आणि विचार करण्यायोञ्य असल्यास, सुधारणेसह किंवा त्याशिवाय, रमार्ट आयटी पार्क (नागपूर) प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या संबंधित समभागधारकांसह कोरल एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे विलीनीकरण करण्यात यावे.

वरील आदेशासंबधीत आणि निर्देशीत सुचना येथे देण्यात येते की अर्जदार कंपनी १ च्या इक्विटीधारकांची बैठक विवेकानंद हॉल, ३४५ किंगवेवे रोड, नागपूर -४४० ००१ येथे शनिवार, ८ जून, २०१ ९ रोजी १०.०० वेळी वाजता होणार आहे. ज्या इक्विटी शेअरधारकांना वेळ व ठिकाणी उपरिथत राहण्याची विनंती केली जाते.

वरील आदेशासंबधीत आणि निर्देशीत सुचना येथे देण्यात येते की अर्जदार कंपनी २ च्या इक्विटीधारकांची बैठक विवेकानंद हॉल. ३४५ किंग्सवे रोड. नागपुर - ४४० ००१ येथे

वरील आदेशासंबधीत आणि निर्देशीत सुचना येथे देण्यात येते की अर्जदार कंपनी २ च्या ०% नॉन क्युम्युलेटीव, नॉन पार्टिसिपेटींग, रिडीमेबल प्रीफेरन्स करण्यायोज्य प्राधान्यधारकांची बैठक विवेकानंद हॉल, ३४५ किंगवे मार्ग, नागपूर -४४०००१ येथे होणार आहे. शनिवारी, ८ जून, २०१ ९ ला सकाळी ११.०० वाजता, वेळ आणि ठिकाणी सांगितले नॉन क्यूम्यूलेटीव, नॉन पार्टिसिपेटींग, रिडीमेबल प्रीफेरन्स करण्यायोग्य प्राधान्य शेअरधारकांना उपस्थित

विलीगीकरणाच्या योजनेच्या प्रती आणि कलम २३० खाली दिलेल्या निवेदनाची माहिती अर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालयात अर्जदार कंपनी १ / अर्जदार कंपनी २ वर किंवा तिच्या अधिकृत प्रतिनिधीच्या कार्यालयात, जेएडीएन आणि असोसिएट्सच्या कार्यालयात श्रीनिवास हाउस, चौथा मजला, हजारीमल सोमानी मार्ग, एमटीएनएल एक्सचेंज बिलिंडग, फोर्ट, मुंबई - ४००००१.मिळ् शकेल. ज्या भागधारकाला उपस्थित राहुन मतदान करण्याचे असेल ते खत: अथवा प्रोक्सी पद्धतींनी करू शकतात. प्रोक्सी मतदाना साठी आवश्यक अर्ज भरून व सहि करून बैठकीच्या ४८ तासाअगोदर अर्जदार कंपनीच्या नमुद पत्त्यावर पाठवावे. प्रोक्सी फार्म अर्जदार कंपनीच्या नमुद पत्त्यावर उपलब्ध आहे.

अर्जदार कंपनी १ / अर्जदार कंपनी २ च्या नोंदणीकृत कार्यालयात प्रॉक्सीचा फॉर्म मिळू

सन्माननीय न्यायाधिकरणाने अर्जदार कंपनी १ वे संचालक श्री सुरेंद्र कांबळे यांची नियुक्ती केली आहे, अर्जदार कंपनीचे संवालक अजय चौधरी यांना अर्जदार कंपनीच्या वकील या अर्जदार कंपनीच्या समभाग धारकाच्या बैठकेचे अध्यक्ष केले नमुद केलेले विलीनीकरण, अनुमती मिळाल्यास मा. न्यायाधीकरणाच्या अधिण असेल.

सन्माननीय दिब्यूनल ने अर्जदार कंपनी २ वे संवालक सुश्री सादिया नसीम नियुक्त केले आहे, अर्जदार कंपनीच्या संचालक श्रीमती श्रुती ढड्डा यांना अपात्र टरवून अर्जदार कंपनीच्या वकील या अर्जदार कंपनीच्या समभाग धारकाच्या बैठकेचे अध्यक्ष केले नमुद केलेले विलीनीकरण, अनुमती मिळाल्यास मा. न्यायाधीकरणाच्या अधिण असेल.

सन्माननीय ट्रिब्यूनल ने अर्जदार कंपनी २ चे संचालक सुश्री सादिया नसीम नियुक्त केले आहे, अर्जदार कंपनी २ चे संचालक, श्रीमती श्रुती ढड्डा यांना ०% नॉन-क्युम्युलेटिव्ह अर्जदार कंपनीच्या समभाग धारकाच्या बैठकेचे अध्यक्ष केले नमुद्र केलेले विलीनीकरण, अनुमती मिळाल्यास मा. न्यायाधीकरणाच्या अधिण असेल.

दिनांक - ७ मे २०१९

ठिकाण - मुंबई

श्री सुरेंद्र कांबळे, अर्जदार कंपनी कं. 9 च्या इक्विटीधारक बैठकीसाठी नियुक्त,

साविया नसीम, अर्जदार कंपनी कं. २ व्या इक्विटीधारक बैठकीसाठी नियुक्त,

सादिया नसीम, अर्जदार कंपनी कुं. २ च्या ०% नॉन-क्युमुलेटिव्ह नॉन-पार्टिसिपेटिंग रीडिमेबल प्रीफेरन्स शेअरहोल्डर्स बैठकीसाठी अध्यक्ष नियुक्त

जाहीर सुचना

'जे आहे जेथे आहे'' तत्त्वाने आणि ''जे आहे जसे आहे" अटींवर ट्रस्टच्या मालकीच्या मिळकतीच्या विक्रीसाठी माझे अशील मुस्लिम ॲम्बुलन्स सोसायटीच्या ट्रस्टींच्या वतीने मोहोरबंद लिफाफ्यातून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. मिळकतीचा तपशील खालीलप्रमाणे:-

ए वॉर्ड क्र. ६८४ आणि ७०५ अंतर्गत पालिका दर आणि करासाठी निर्धारित आणि स्ट्रीट क्र. २४ आणि ८-१२ धारक हमाल स्ट्रीट आणि पेस्तनजी स्ट्रीटचे जंक्शन येथे स्थित मोजमापित १३२ चौ. या. कुलाबा विभागाचा सी.एस. क्र. १९१ धारक त्यावरील टेनेमेंट ड्रेलिंग हाऊससह परपेच्युअल फझनदारी किंवा मैदानाचे सर्व भाग आणि विभाग. प्रॉपर्टी कार्डमधील क्षेत्र १२४ चौ.या. म्हणजेच १०३.६८ चौ. मी. आहे. सदर मिळकत संपूर्णपणे भाडेकरुंच्या भोगवट्यातील आहे. प्रस्ताव मूल्य हे निव्वळ मूल्य असावे आणि नोंदणी आणि मुद्रांक शुल्क, कायदेशीर शुल्क इ. सह सर्व खर्च प्रस्तावदाराने करायचा आहे. प्रस्ताव स्वीकारणे हे धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्या मंजुरीच्या अधीन राहील. २५% इसारा रकमेच्या ड्राफ्टसह मोहोरबंद लिफाफ्या-तील प्रस्ताव १२ जून, २०१९ रोजी किंवा पूर्वी निम्नस्वाक्षरीकार ॲडव्होकेट आर.एस.ए. दनयाल, एस/क्र. ५६, १ ला मजला, केड्डी शॉपिंग सेंटर, नागपाडा पोलिस स्टेशनसमोर, मुंबई ४००००८ यांच्या कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे. प्राप्त झालेले प्रस्ताव ट्रस्टींच्या सभेत

उघडण्यात येतील. उच्चतम बोलीदाराला त्यानुसार कळविण्यात येईल. प्रस्ताव मूल्य हे निव्वळ मूल्य असावे आणि सर्व खर्चासह मुद्रांक शुल्क आणि नोंदणी आणि कायदेशीर प्रभार इ. सह असावे, जे प्रस्तावदाराने सोसायचे आणि भरायचे आहे. ट्रस्टच्या ट्रस्टींनी कोणतेही कारण न देता कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव नाकारण्याचे सर्वस्वी हक्क राखुन ठेवला आहे. मुंबई, सदर दिनांक __ मे २०१९ आर. एस. ए. दनयाल (वकील)

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.॥ एमटीएनएल भवन, ३ रा मजला, कुलाबा

कुलाबा, मुंबई.

मूळ अर्ज क्र. २३९ सन २०१८ दरम्यान इंडियन ओव्हरसीज बँक ...अर्जदार

विरुद्ध प्रदिप मनिभाई शाह आणि इतर

सायन पूर्व शाखा, सायन पूर्व,

मुंबई ४०००२२

..प्रतिवादी ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदार यांनी सदर न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल

ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्स/सूचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सदर न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र / म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करू नये याची कारणे दर्शविण्यासाठी २५.०६.२०१९ रोजी स. ११.०० वा. उपस्थित राहण्याचे निर्देश दिले

सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास. तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्धारित असेल.

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने २८ फेब्रुवारी, २०१९ रोजी दिले.



सही /-प्रभारी प्रबंधक, डीआरटी-॥, मुंबई

१. प्रदिप मनिभाई शाह ५०३-५०४, भूमी टॉवर, नेहरू रोड, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई ४०० ०५५. २. कल्पना प्रदिप शाह ५०३-५०४, भूमी टॉवर, नेहरू रोड, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई ४०० ०५५. पुढील तारीख २५/६/१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे

> प्रबंधक मुंबई, डीआरटी क्र. २

Justdial JUST DIAL LIMITED

CIN: L74140MH1993PLC150054 Registered Office: Palm Court, Building-M, 501/B, 5" Floor, New Link Road, Besides Goregaon Sports Complex, Malad (W), Mumbai 400 064. Tel: +91 22 2888 4060 Fax: +91 22 2889 3789. E-mail: investors@justdial.com Website: www.justdial.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, May 13, 2019 at 05.30 P.M. at Registered Office of the Company inter-alia, to consider, approve and to take on record the audited standalone financial results for the guarter ended March 31, 2019 and audited consolidated financial results for the financial year ended March 31, 2019 and audited standalone and consolidated financial statements for the financial year ended March 31, 2019 of the Company. This information is also available on the Company's website (www.justdial.com) and also available on the website (s) of BSE Limited (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and Metropolitan Stock Exchange of India Limited (www.msei.in)

By Order of the Board For Just Dial Limited Sachin Jain Company Secretary

भारतीय स्टेट बैंक State Bank of India

Place : Mumbai

Date: May 06, 2019

आरएसीपीसी १ ला मजला, अशोक सिल्क मिल्स कंपाऊंड, एलबीएस मार्ग, घाटकोपर (पश्चिम), मुंबई- ४०० ०८६.

कब्जा सूचना नियम-८(१) (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ३०.०१.२०१९ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार- श्री. सतिश अक्रम सावंत **आणि हमीदार श्री. अमित दळवी** यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच दिनांक २३.०१.२०१९ रोजी रु. १९,५७,११३/-(रुपये एकोणीस लाख सत्तावन्न हजार एकशे तेरा फक्त) त्यासह व्याज, खर्च, प्रभार इ .ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन करण्यात आलेल्या **श्री. सतिश अक्रम सावंत आणि** हमीदार श्री. अमित दळवी यांच्या मिळकतीचा ताबा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ आणि ९ अन्वये २ मे, २०१९ रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियास, दिनांक २३.१.२०१९ रोजी रु. १९,५७,११३/-(रुपये एकोणीस लाख सत्तावन्न हजार एकशे तेरा फक्त) त्यासह व्याज, खर्च आणि अनुषंगिक प्रभार इ. या रकमेसाठी भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप कलम

(८) च्या तरत्दीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते. स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. एफ-१, ६ वा मजला, इमारत क्र. एफ८, द्रोणगिरी हाऊसिंग कॉम्प्लेक्स, सेक्टर-३०, गाव बोकडवीरा, द्रोणगिरी नोड, तहसिल- उरण, जि. रायगड.

दिनांक: ०२/०५/२०१९

प्राधिकृत अधिकारी ठिकाण: उरण स्टेट बँक ऑफ इंडिया

दिंडोशी येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयात संक्षिप्त वाद क्र. २२० सन २०१७

(दिवाणी प्रक्रिया १९०८ च्या संहितेचा आदेश XXXVII नियम २ अन्वये) आयसीआयसीआय बँक लि.

वादी विरुध्द ध्रुवसुलू भास्करराव गोरकला प्रतिवादी

ध्रवसल् भास्करराव गोरकला

वय ३५ वर्षे, राहणार फ्लॅट क्र. ए-१४०४, अरिहंत, प्लॉट क्र. ४, सेक्टर-३५, खारघर, सेंट्रल पार्क जवळ, नवी मुंबई– ४१०२१० ज्याअर्थी, वरील नावाच्या वादींनी दिवाणी प्रक्रिया १९०८ च्या संहितेचा आदेश XXXVII च्या नियम २ अन्वये सद्र सन्माननीय न्यायालयात वरील नावाचे प्रतिवादी तुमच्या विरोधात वाद दाखल

वादी त्यामुळे विनंती करतात की:

ए) की, प्रतिवादींना येथील निशाणी 'जी' अशा दाव्याच्या तपशिलानुसार दिनांक २१ ऑगस्ट, २०१३ आणि २१ ऑगस्ट, २०१३ रोजीच्या अधिक महत्त्वाच्या अटी आणि शर्ती (येथील निशाणी 'सी' आणि 'डी'') आणि पतसुविधा प्रपत्राच्या अंतर्गत रु. ३,७०,४६१.००/- (रुपये तीन लाख सत्तर हजार चारशे एकसष्ट मात्र) सह वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून मासिक आधारे द. सा. २४% दराने त्यावरील व्याजाची रक्कम वादींना अदा करण्याचे आदेश आणि हकूम द्यावेत. बी) वादाच्या खर्चाकरिता.

तुम्हाला याद्वारे सदर बजावणीपासून दहा दिवसांत सदर न्यायालयात तुम्ही हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात येते, कसूर केल्यास अशा दहा दिवसांच्या समाप्तीनंतर कोणत्याही समयी वादी रु. ३,७०,४६१.००/- (रुपये तीन लाख सत्तर हजार चारशे एकसष्ट मात्र) सह त्याच्या प्रत्यक्ष वस्-लीपर्यंत थकीत रकमेवरील दरसाल २४% दराने व्याज आणि विनंतीनुसार अशी रक्कम आणि सन्माननीय न्यायालयाच्या आदेशान्सार व्याजासह एकत्रिकरिता खर्चाच्या रकमेकरिता ह्कूम

जर तुम्ही तुमच्या करिता हजर झालात तर त्यानंतर वादी तुमच्यावर निर्णयासाठी एक समन्स बजावतील ज्याच्या सुनावणीच्या वेळी तुम्ही नामदार न्यायालयाकडे वादाचा बचाव करण्यासाठी प्रतिज्ञापत्र किंवा अन्य प्रकारे तुम्ही नामदार न्यायालयाला पटवून दिले की, गुणवत्तेवर वादाचा बचाव

होऊ शकतो किंवा तुम्हाला बचाव करू देण्याची अनुमती देणे कसे संयुक्तिक ठरेल तर तुम्हाला बचाव करण्याची परवानगी मिळू शकेल.

प्रबंधकांकरिता

नगर दिवाणी न्यायालय, मुंबई,

माझ्या हस्ते सदर सन्माननीय न्यायालयाच्या शिक्क्याने दिले. सदर दिनांक २७ फेब्रू. २०१९.

मे. दिवेकर भागवत ॲण्ड कं. वादींकरिता वकील.

२०२/२०३, २ रा मजला, मारुती मॅन्शन, १७, रघुनाथ दादाजी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई- ४००००१

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India

विरार (पश्चिम) क्षेत्र: एमएसआरओ

कब्जा सूचना (पहा नियम ८ (१)) (स्थावर मिळकतीसाठी)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **सेंट्रल बँक ऑफ इंडिया**चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ३० जून २०१६ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. रवी सोमभाई पटेल आणि श्रीम. सपना रवी पटेल (खाते क्र. ३३३००७३६९६) यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच दि. ०१/०६/२०१६ रोजी रक्कम रु.५,९१,००९/- (रुपये पाच लाख एक्याण्णव हजार नऊ मात्र) त्यासह त्यावरील पढ़ील व्याज, खर्च आणि प्रभर इ. ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात

रकमेची परतफेड करण्यास वरील नमूद कर्जदार असमर्थ ठरल्याने, वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ (४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये २ मे, २०१९ रोजी

विशेषत: वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांस रक्कम रु.५,९१,००९/- (रुपये पाच लाख एक्याण्णव हजार नऊ मात्र) त्यासह त्यावरील पुढील व्याज, खर्च आणि प्रभार यासाठी भाराअधीन राहील.

जंगम/स्थावर मिळकतीचे वर्णन ए/३०१, ३ रा मजला, शिवम अपार्टमेंट, इमारत क्र. ५, गाव सोपारा, नालासोपारा पश्चिम-४०१२०९.

स्थळ : विरार दिनांक: ०३.०५.२०१९

प्राधिकृत अधिकारी सेंट्ल बँक ऑफ इंडिया

आयआयएफएल होल्डिंग्ज लिमिटेड सीआयएन: एल७४९९९एमएच१९९५पीएलसी०९३७९७

नोंदणीकृत कार्यालय: आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क,रोड क्र. १६ व्ही, प्लॉट क्र. बी-२३ एमआयडीसी, ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टेट, ठाणे- ४००६०४ दू: (९१-२२) २५८०६६५० • फॅक्स:(९१-२२) २५८०६६५४ • ई-मेल: shareholders@iifl.com • संकेतस्थळ: www.iifl.com

सार्वजनिक सूचना

येथे असे सूचित करण्यात येते की सेवीच्या(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोझर रिक्वारमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५, ला अनुसरून, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक ही मंगळवार, मे १४,२०१९ घेण्यात येणार असून, यात खालील मसुद्यांवर विचार विनिमय आणि मान्यता देण्यात येणार आहे:

१) ३१ मार्च, २०१९ ला संपलेल्या त्रैमासिक आणि वार्षिक स्टॅन्डअलोन आणि एकत्रित लेखापरिक्षण झालेले आर्थिक व्यववहार

संचालक मंडळाच्या संमतीने इतर कोणतेही व्यवसाय

याशिवाय, अंतर्गत व्यापार आणि प्रकटीकरणाच्या वर्तनास प्रतिबंध करण्यासाठी कंपनीच्या आचारसंहितेला अनुसरून व्यवहार खिडकी ही सर्व संचालक मंडळाकरिता, जोडलेल्या व्यक्ती आणि नेमलेल्या कर्मचाऱ्यांकरिता एप्रिल ०१, २०१९ ते मे ,१६ २०१९ पर्यंत बंद असेल (दोन्ही दिवस धरून).

वरील माहिती ही कंपनीच्या संकेत स्थळावर www.iifl.com उपलब्ध आहे आणि याशिवाय स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध असेल. संचालक मंडळाच्या आदेशावरून स्वाक्षरीकर्ता

ठिकाण: मुंबई दिनांक: में,०६ २०१९

गजेंद्र ठाकुर कंपनी सचिव आणि कंप्लायन्स ऑफिसर

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our clients are negotiating to purchase from Mr. Arvind Chandra, having address at Flat No. 6, Belvedere, 35 Rebello Road, Bandra (West), Mumbai - 400 050, Gala No. 2 admeasuring 52.15 sq. mts Built - up Area on the Ground Floor, in the Industrial Estate known as "Dewan No. 6 Premises Co - Operative Society Limited, situated at Plot No. 171 to 175, Survey No. 31, 32, 34 & 35 of Village Navghar, Vasai Road (East), Taluka (Vasai), District: Palghar – 401 202 ("the said Gala") alongwith five shares bearing numbers 6 to 10 (both inclusive) issued under Share Certificate No. 2 of the said Society ("the said Shares"). Our clients have been informed that:

(i) Mr. Arvind Chandra had purchased the said Gala and the said Shares in his Proprietary

(ii) The said Proprietary Concern of M/s. Vega Industries has been converted into Partnership Firm vide Deed of Partnership dated 01st October, 2011 by inducting Mr. Harsharaj Chandrakant Mane and Mr. Ranjit Chandrakant Mane as the Partners. (iii) On conversion of the Proprietary Concern into the Partnership Firm the Plant and Machinery, current debtors, cash and bank balance, goodwill of the said Proprietary Concern M/s. Vega Industries were transferred into the Partnership Firm except the said Gala

(iv) That the said Gala and the said Shares has remained and is the exclusive property of Mr. Arvind Chandra and he is and continues to be the sole and exclusive owner of the said Premises and is entitled to deal with the same as he desires.

Any person/s claiming an interest in the said Gala or any part thereof and the said Shares by way of sale, gift, lease, inheritance, transfer, assignment, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing, to the undersigned at their office at 401, Mani Bhuvan, Above ICICI Bank, Next to Citi Centre, S. V. Road, Goregaon (West), Mumbai – 400 062, within 14 days from date hereof, as otherwise any claim or demand of whatsoever nature arising in respect of the said Gala and the said Shares will be considered as waived.

DATE: 07/05/2019 PLACE: Mumbai

A. J. Shah (Partner) Akshay & Co. - (Chartered Accountants) 401, Mani Bhuavn, Above ICICI Bank, S. V. Road, Goregaon(West), Mumbai -400 104.

...Applicant

PUBLIC NOTICE

Before the Competent Authority, District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-Op. Bank building, 2nd floor, P.L.Kale Guruji Marg, Dadar (West). Mumbai - 400028.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11 (9) (e))

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 65 of 2019.

New Alaknanda Co-op. Housing Society Ltd. laving its office at Ground Floor, Final Plot No. 185, TPS-III, 51st Road, Off. Factory Lane,

Borivali (West), Mumbai - 400 092. Shri Shankar Motiram Thakur Shri Ramchandra Motiram Thakur

Smt. Indumati Vinayak Thakur Smt. Malti Shashikant Thakur Shaila Anant Thakur

Shri Anil Vinayak Thakur Kunda Vitthal Pawar Shri Arvind Vinavak Thakur Ramesh Vinayak Thakur

All are having last known address at Final Plot No. 185 of TPS-III, Borivali (West), Mumbai-400092. M/s. Parag Corporation,

A Partnership Firm, Having last known address at Final Plot No. 185 of TPS-III Borivali (West), Mumbai-400092. Krupa Developers,

D/4, Jay - Vijay Apartment, Off. L. T. Road, Opp. Punjabi Lane, Shree Alaknanda Co-op. Housing Society Ltd.

Final Plot No.185 of TPS-III, 51st Road, Off. Factory Lane, Borivali (West), Mumbai - 400 092.

The above named Applicants he Promoter/Opponent/s

A Partnership Firm,

PUBLIC NOTICE

Take notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Promoter/Opponents above mentioned.

The Applicant has prayed for grant of unilateral Conveyance its land or ground admeasuring 1366 Sq.Mtrs. out of Plot bearing Final Plot No. 185 in Town Planning Scheme Borivali-III in Revenue Village Borivali being allotted in lieu of Plot of land bearing CTS. No. 520 in Revenue Village Borivali and being amalgamated plot by virtue of merger of plots of lands initially assigned Final Plot Nos. 209 F, 209 G. and 209 H situate, lying and being at TPS-III, 51st T.P. Road, Off Factory Lane, Borivali (West), Mumbai - 400 092 in the Registration Sub District of Mumbai Suburban within the limit of Municipal Corporation of Greater Mumbai in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 13/05/2019 at 3.00 pm. The promoter / Opponent/s and their legal heirs, if any, or any person / authority wishing to

submit any objection, should appear in person or through the authorized representative 13/05/2019 at 3.00 pm before the undersigned together with any documents, he /she /they want/s to produce in support of his /her objection / claim / demand against the above case and the applicant/s is / are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the interested parties. If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the

question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration /order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

 Given under my hand and the seal of the Competent Authority. By Order,

(Rajendra Veer) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

ORGANIC COATINGS LTD.

Registered Office: Unit No. 405, Atlanta Estate Premises Co-op. Soc. Ltd.,

Vitth Bhatti, Goregaon (East), Mumbai - 400 063. Tel. No.: 91-22-29276921 / 2927 2114 • Website: www.organiccoatingsltd.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the meeting of the Board of Directors of the Company is scheduled on Tuesday, the 28th May, 2019 to consider and approve inter alia the audited financial results for the year ended 31st March, 2019.

Email: organiccoatingsltd@organiccoatingsltd.com

For Organic Coatings Limited Sudhir R. Shah

Company Secretary

Dated: May 06, 2019

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण नं. ॥ ३रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅंड रोड, अपोलो बंदर, बधवार पार्क, कुलाबा, मुंबई-४०० ००५.

वसुली अधिकारी यांच्यासमोर, कर्ज वसुली न्यायाधिकरण नं. ॥ जंगम/स्थावर मालमत्तेच्या जप्तीचे वॉरंट

ट्रान्सफर रिकव्हरी प्रोसिडिंग नं. ५१२/२०१६ निशाणी क्र. २९ पुढील दिनांक १३/०५/२०१९

श्री. किशोर पी. सावंत आणि इतर

बँक ऑफ महाराष्ट्र

ज्याअर्थी, माननीय पीठासीन अधिकारी यांनी २००९ च्या मूळ अर्ज क्र. ३६१ संदर्भात जारी केलेल्या वसुली प्रमाणपत्रानुसार आपण, प्रमाणित ऋणको, श्री. किशोर पी. सावंत क. ३६,७८,१८३ / – आणि त्यावरील व्याज भरण्यात असमर्थ ठरला आहात.

यानुसार पुढील आदेश मिळेपर्यंत खाली नमूद मालमत्ता कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत न्रण्यास, परक्याच्या स्वाधीन करण्यास, इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तींचा हितसंबंध निर्माण करण्यास, मालमत्तेच्या कुठल्याही भागाची विक्री करण्यास आणि खाली नमूद मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करण्यास आपणा सर्व जणांना प्रतिरोध करण्यात येत आहे आणि आपणास अशा प्रकारचे हस्तांतरण, परकीयांकडे स्वाधीनीकरण, ताबा किंवा प्रभार यापासून कुठलाही फायदा मिळविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

मालमत्तेचा तपशील टिका नं. १२, सीटीएस नं. ६७, क्षेत्रफळ २४४.१० चौ. मी., जी. बी. रोड, चाराई, ठाणे (प). येथे दि. १५ एप्रिल २०१९ रोजी माझ्या स्वाक्षरीने व न्यायाधिकरणाच्या शिक्क्यानिशी दिले. (सुजीत कुमार) वसुली अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण-I

 श्री. किशोर पी. सावंत, प्रोप्रायटर मे. स्वागत कन्स्ट्रवशन कं. २रा मजला, मस्जिद अपार्टमेंटस्, घन्टाळी देवी रोड, नौपाडा, ठाणे (प).

प्रत: एमआयडीसी / तलाठी

कंपनी योजना अर्ज क्र. १४३६/२०१९

स्कुमार रिअल्टर्स ॲण्ड कॅपिटल प्राचव्हेट लिमिटेड तृतीय अर्गदार कंपनी समभाग धारकांच्या सभेची सूचना आणि सूचनेची जाहिरात

याद्वारे सचना देण्यात येते की, कुमार बिल्डर्स प्रोजेक्ट पुणे प्रायव्हेट लिमिटेड ('केबीपीपीपीएल किंवा 'विभक्त होणारी कंपनी' किंवा 'प्रथम अर्जदार कंपनी') आणि कुमार अर्बन डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड ('केयुडीपीएल' किंवा 'निर्मित कंपनी' किंवा 'हस्तांतरिती कंपनी' किंवा 'द्वितीय अर्जदार कंपनी') आणि सुकुमार रिअल्टर्स ॲण्ड कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड ('एसआरसीपीएल किंवा 'प्रथम हस्तांतरणकर्ता कंपनी' किंवा 'तृतीय अर्जदार कंपनी') आणि कुमार हॉर्टिकल्चर प्रायव्हेट लिमिटेड ('केएचपीएल' किंवा 'द्वितीय हस्तांतरणकर्ता कंपनी' किंवा 'चतुर्थ अर्जदार कंपनी') आणि त्यांचे प्रत्येकांचे भागधारक यांच्यामधील विलीनीकरण व व्यवस्थेच्या संयुक्त योजनेमध्ये नमुद व्यवस्थेवर विचार करण्यासाठी आणि योग्य वाटल्यास सुधारणेसह किंवा सुधारणेविरहित मंजूरी देण्यासाठी सदर कंपनीच्या समभागधारकांची सभा घेण्यासाठी राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या मुंबई न्यायपीठाने दिनांक २ मे २०१९ रोजीच्या आदेशाद्वारे निर्देश दिले

सदर आदेश आणि त्यातील निर्देशांच्या अनुषंगाने याद्वारे पुढे सूचना देण्यात येते की सदर कंपनीच्या समभागधारकांची सभा, अली चेंबर्स, ऑफिस नं, ७, नागिनदास मास्टर रोड, फोर्ट मुंबई ४०००२३ येथे दिनांक २६ जून २०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता घेण्यात येईल आणि सदर समभागधारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यावेळी उपस्थित रहावे.

सदर विलीनीकरणाची योजना आणि कलम २३० च्या अंतर्गत विधान यांच्या प्रती कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात विनामृल्य उपलब्ध राहतील. सभेस उपस्थित राह्न मत देण्याचा अधीकार असलेल्या व्यक्ती व्यक्तीश: किंवा प्रतिनियुक्त व्यक्तीद्वारे मतदान करू शकतील तथापि विहित नमुन्यातील प्रतिनियुक्ति प्रपत्रे कंपनीच्या, अली चेंबर्स, ऑफिस नं. ७, नागिनदास मास्टर रोड फोर्ट, मुंबई ४०००२३ येथील नोंदणीकृत कार्यालयात कमीत कमी ४८ तास आधी दाखल होणे

प्रतिनियक्ति प्रपत्रे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात देता येतील.

समभागधारकांच्या सभेचे अध्यक्ष म्हणून न्यायाधिकरणाने श्री. ललितकुमार जैन यांची नेमणुक केली आहे, ते नसल्यास श्री. कृष्णन लक्ष्मीनारायण हे सदर सभांचे पर्यायी अध्यक्ष राहतील सभेमध्ये वरील योजना मंजूर झाल्यास ती न्यायाधिकरणाच्या नंतरच्या मंजूरीसापेक्ष राहील दिनांक ७ मे २०१९

सुकुमार रिअल्टर्स ॲण्ड कॅपिटल प्राथव्हेट लिमिटेड सभेस निचुक्त अध्यक्ष

वसुली अधिकारी, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे. द्वारा : दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बँक लिमिटेड, मुंबई मध्यवर्ती कार्यालय: १/१३-१४, गणानाथ को-ऑप. हौ. सो. लि..

सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम स्टेशन समोर, दादर, मुंबई - ४०० ०२८. दूर. क्र. : २४२२ ५७१८, २४२२ ३११६ ई-मेल : co@deccanbank.com स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा

(Proclamation of Sale) नियम १०७ (११) इ महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १०७ (११) इ अन्वये मला मिळालेल्या अधिकारान्वये न्यायनिर्णित ऋणको श्री. प्रविण अंकुश गावहे, प्रो. प्रा विघ्नहर गार्डन मंगल कार्यालय यांच्याविरुद्ध मा. उप-निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन, मुंबई (परसेवा) यांच्या कडून कलम १०१ अंतर्गत वसुली दाखला मिळविलेला आहे दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बॅंक लि., गिरगाव, मुंबई-४०० ००४ यांना **श्री. प्रविण अंकुश गावडे प्रो.प्रा. विघ्नहर गार्डन मंगल कार्यालय** यांच्याकडून वसूली दाखल्यापोटी रक्कम रु.५,२८,०१,०५२/- (रुपये पाच कोटी अट्टावीस लाख एक हजार बावन्न फक्त) (अधिक

दि.०१.०५.२०१९ पासूनचे पुढील व्याज व इतर खर्च) येणे आहे. न्यायनिर्णित ऋणको श्री. प्रविण अंकुश गावहे, प्रो.प्रा.विघ्नहर गार्डन मंगल कार्यालय यांच्या मालकीची खाली नमूद केलेली गहाण स्थावर मालमत्ता जप्त करून ताब्यात घेण्यात आलेली आहे. या जाहीर सूचनेव्दारे कळविण्यात येत आहे की, दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बँक लि यांच्याकडे गहाण असलेली खालील स्थावर मालमत्ता जाहीर लिलावाने "जेथे आहे, जशी **आहे" आणि "जी आहे , जशी आहे"** या तत्त्वावर सर्वात जास्त बोली बोलणाऱ्या व्यक्तीस विक्री करतील. या करिता सदर मालमत्ता विक्रीसाठी मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहेत.

गहाण स्थावर मालमत्तेचे वर्णन **आरक्षित मूल्य**, यापेक्षा कमी मूल्याने मालमत्तेची गहाण मालमत्तेचा तपशील एकूण क्षेत्रफळ विक्री केली जाणार नाही शॉप नं. ५, तळमजला, श्री गणेश को-ऑप.हौ. ३०० चौ. फूट হ্ন. ४५,६०, ०००/-सोसा.लि.,प्लॉट नं.-१, सेक्टर-२८, नेरुळ, (रुपये पंचेचाळीस लाख नवी मुंबई ४०० ७०६ साट हजार फक्त) मालकः- श्री. सौ.पूजा प्रविण गावडे गहाण खत क्रं.१.टनन३/७६४६/२०१५

दादर-पश्चिम स्टेशनसमोर, दादर, मुंबई-४०० ०२८. निविदा उघडण्याची व लिलावाची तारीख : गुरुवार, दिनांक ०६.०६.२०१९ लिलावाची वेळ: दुपारी ०३.०० वाजता दिनांक ०६.०६.२०१९ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता इच्छुक खरेदीदारांच्या उपस्थितीत निविदा

लिलावाचे ठिकाणः दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., मुंबई मध्यवर्ती कार्यालय १/१३-

१४, गणानाथ को-ऑप. हौ. सो. लि., सेनापती बापट मार्ग,

उघडण्यात येतील. निविदा उघडल्यानंतर निविदाकारांना आपल्या देकार/निविदेतील रक्कम वाढवून बोली लावण्याची संधी देण्यात येईल.

ः लिलावाच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे :

१. लिलाव व विक्रीच्या अटी व नियमावली तसेच तपशील आणि निविदा अर्ज दि डेक्कन मर्चन्ट्स को-ऑप. बॅंक लि., मध्यवर्ती कार्यालय येथे अर्जाची किंमत रु. १,०००/- भरून प्राप्त होतील. . इच्छुक खरेदीदारांनी मोहोरबंद लिफाफ्यातील देकार, बॅंकेच्या वरील पत्यावर दिनांकः ०४.०६.२०१९ रोजी विंज्वा त्यापूर्वी कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते ५.३० वा. वेळेत दाखल करावेत व त्यासोबत रु. २५,०००/- इतक्या रकमेचा

"दि डेक्कन मर्चन्ट्स को-ऑप. बॅंक लि." च्या नावे असलेला डिमांड ड्राफ्ट जोडावा. ज्यांच्या नावे मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल त्यांना वसुली अधिकाऱ्यांकडे बोली रकमेच्या १५% रक्कम दिनांक **०६.०६.२०१९** रोजी भरली पाहिजे. अन्यथा त्यांची अनामत रक्कम जप्त ४. ज्यांच्या नावे मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल त्यांना वसुली अधिकाऱ्यांकडे पुढील १०%

रक्कम आठ दिवसांत व उर्वरीत ७५% रक्कम ३० दिवसांत भरून विक्री व्यवहार पूर्ण करावा उक्त मालमत्ता हस्तांतरीत करण्याचा संपूर्ण खर्च तसेच सरकारी कर, विमा, थकबाकी व इतर कर इत्यादी खरेदीदारांनीच अदा करावयाचे आहेत.

६. लिलाव केव्हाही रद्द करण्याचे, तहकूब करण्याचे व पुढे ढकलण्याचे अधिकार वसुली अधिकारी, मुंबई यांच्याकडे राखून ठेवण्यात येत आहेत. ७. मालमत्तेच्या पाहणीसाठी बॅंकेच्या वरील पत्त्यावर कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते ५.०० या वेळेत संपर्क साधल्यास संबंधित अधिकाऱ्यांमार्फत सदर मालमत्तेची पाहणी

करण्याची व्यवस्था केली जाईल. ध्यावर मालमत्तेच्या लिलाव विक्री आयोजनाबद्दल संबंधित कर्जदार/जामिनदार यांना ही जाहिरात वैधानिक सूचना समजण्यात यावी.

हा जाहीरनामा दि. ०७.०५.२०१९ रोजी प्रसिद्ध केला.

वसुली अधिकारी

कृष्णा बाळाराम परब दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप बॅंक. लि., मुंबई. दूरध्वनी : ९८२०३५८९५८ / (०२२) २४२२३११६

सही/-

दिनांकः ०७.०५.२०१९ (शिक्का

मिळकतीचे परिशिष्ट

My client have Agreement For sale on dated 10/04/1991 is missing lost Agreement for sale not

Dist.- Palghar - 401 209.

भारतीय सिक्युरिटीज व एक्स्चेंज बोर्ड नियमे, २०१५ ("नियमे")

03.04.2089

) अर्जदार कंपनी कं. २ अर्जाच्या सुनावणी संबधीनोटीस

शनिवार, ८ जून, २०१९ रोजी १०.३० वेळी वाजता होपार आहे. ज्या वेळी इक्विटी शेअरधारकांना उपरिथत राहण्याची विनंती केली जाते.

विलीनीकरण योजनेच्या प्रकरणात कोरल एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड

स्मार्ट आयटी पार्क (नागपूर) प्रायव्हेट लिमिटेड

राहण्याची विगंती केली जाते.

नॉन-पार्टिसिपेटिंग रीडीमेबल प्राधान्य असलेल्या सभेवे अध्यक्ष म्हणून अयशस्वी केले. या